

May 20, 2022

To, BSE Limited, 25, P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Ref: Scrip Code: 532834	To, The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051 Ref: Symbol: CAMLINFINE Series: EQ
----------------------------------------------------------------------------------------------------------	---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

**Sub: Compliance Under Regulation of SEBI (Listing Obligations
& Disclosure Requirements) Regulations, 2015.**

Dear Sir/Madam,

Please find enclosed the extract of Audited Financial Results for the quarter and year ended on 31st March, 2022 published in the Newspapers viz. - Financial Express (in English) and Loksatta (in Marathi).

Kindly take the above information on records.


Thanking You,


Encl.: a/a.
For Camlin Fine Sciences Limited



Rahul Sawale
Company Secretary
& VP Legal

 **Registered Office:**
Camlin Fine Sciences Ltd. F/11-12, WICEL, Opp. SEEPZ, Central Road, Andheri East, Mumbai 400 093, India.
CIN: L74100MH1993PLC075361 | ISO 22000 Certified Company

 +91 22 6700 1000

 +91 22 2832 4404

 corporate@camlins.com

 www.camlins.com

NOTICE

Declaration of Distribution (of Income & Capital) (previously Referred as Dividend) under various schemes of Axis Mutual Fund:

Axis Mutual Fund Trustee Limited, Trustee to Axis Mutual Fund ("the Fund") has approved the declaration of Distribution (of Income & Capital) (previously referred as dividend) under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option(s) of following schemes, the particulars of which are as under:

Name of the Scheme(s)/ Plan(s)	Quantum of IDCW (₹ per unit)*	Record Date*	Face Value (₹ per Unit)	NAV as on May 18, 2022 (₹ per unit)
Axis Triple Advantage Fund -Regular Plan - IDCW	0.15	May 25, 2022	10	18.1968
Axis Triple Advantage Fund - Direct Plan - IDCW	0.15			22.1603
Axis Equity Hybrid Fund - Regular Monthly - IDCW	0.10			12.51
Axis Equity Saver Fund - Direct Monthly - IDCW	0.09			12.53
Axis Equity Saver Fund - Regular Monthly - IDCW	0.09			11.43

As reduced by the amount of applicable statutory levy, if any.
* or the immediately following Business Day if that day is not a Business Day.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the above stated IDCW option(s) of the scheme(s)/plan(s) would fall to the extent of payout and statutory levy, if any.

The Distribution would be paid to the beneficial owners / unit holders whose names appear in the statement of beneficial owners maintained by the depositories under the said scheme(s)/plan(s) at the close of business hours on the record date and to the unit holders holding units in physical form, whose names appear in the Register of unit holders maintained with Registrar and Transfer Agent under the IDCW option(s) of the scheme(s)/plan(s) as at the close of the business hours on the record date.

Investors may kindly note that declaration of Distribution is subject to availability of distributable surplus on the record date/ ex-distribution date. In case the distributable surplus is less than the quantum of Distribution on the record date/ex-distribution date, the entire available distributable surplus in the aforesaid scheme(s)/plan(s) will be declared as Distribution.

Investors are requested to kindly take note of the above.

For Axis Asset Management Company Limited
(CIN - U65991MH2009PLC189558)
(Investment Manager to Axis Mutual Fund)

Sd/-
Chandresh Kumar Nigam
Managing Director & Chief Executive Officer

Place : Mumbai
Date : May 19, 2022
No. : 19/2022-23

Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹ 1 Lakh). Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC) Risk Factors: Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the schemes.
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

AXIS MUTUAL FUND

Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India.
TEL : (022) 4325-5161, FAX : (022) 4325-5199, EMAIL : customerservice@axismf.com, WEBSITE : www.axismf.com,
ADDITIONAL CONTACT NUMBER : 8108622211

Registered & Corporate Office

YES BANK Limited: YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai 400055, India. Tel: +91(22) 5091 9800, 6507 9800 Fax: +91(22) 2619 2866
Website: www.yesbank.in Email: name.surname@yesbank.in CIN: L65190MH2003PLC143249

YES BANK

Invitation of Counter Bids for Sale of Financial Assets/Loan Account of Sintex BAPL Ltd under Swiss Challenge Method

YES BANK Limited (YBL or the 'Bank') invites Counter Bids ('Bid') from all interested and eligible ARCs/NBFCs/Fls/Companies etc. ('Interested Parties') having adequate financial and technical capability acceptable to the Bank for assignment/sale of its financial asset pertaining to Sintex BAPL Ltd ("the Borrower"), under Swiss Challenge Method ("Proposed Sale").

The Proposed Sale is being conducted on "as is where is", "as is what is" and "without recourse" basis. The Proposed sale is based on an existing offer in hand wherein the Anchor Bidder will have the right to match the highest Bid in which case that offer will be preferred and may be accepted by the Bank, subject to final approval by the competent authority of the Bank.

Eligible Interested Parties are requested to intimate their willingness to participate by submitting their Expression of Interest (EOI) duly signed by their authorized person. The terms and conditions of the Proposed Sale along with the Reserve Price details shall be provided by way of a Bid document to the Interested Parties upon receipt of EOI.

The Interested Parties may contact the Bank for the purpose of Due Diligence, Bid Process, detailed Terms and Conditions and any other clarifications. The details of contact person are:
a) Nishit Hathi (Mob: +919820793473; email: nishit.hathi@yesbank.in)
b) Rahul Rana (Mob: +919930235957; email: rahul.rana3@yesbank.in)

Last date for submission of EOI is by 1800 hours on May 23, 2022. Any EOIs received post the cutoff date and time mentioned above shall not be accepted by the Bank.

Conditional and contingent Bids shall be liable to be disqualified by the Bank. It may be noted that this is not an offer document and the Bank reserves the right to cancel, or modify the terms of, the Bid Process and/or the Proposed Sale at any stage without assigning any reason and without any liability thereof. The decision of the Bank in this regard shall be final and binding.

Date: May 20, 2022
Place: Mumbai

Authorised Signatory
For YES BANK Limited

SALE NOTICE UNDER THE INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE, 2016

Advance Powerinfra Tech Ltd (IN LIQUIDATION)

CIN: L65999WB1994PLC065726; Registered Office: 4 Chandni Chowk St, Kolkata-700072, WB.

(A company under liquidation process pursuant to an order dated 26th September, 2019 passed by Hon'ble NCLT, Kolkata Bench)

Office of the Liquidator: Poddar Court Gate No.2, 18 Rabindra Sarani, Suit no: 327, Kolkata, West Bengal - 700001

Advance Powerinfra Tech Ltd ("Advance Powerinfra Tech Ltd" or "Corporate Debtor") is currently undergoing liquidation process in accordance with the provisions of the Insolvency & Bankruptcy Code, 2016 ("IBC") pursuant to Order of the Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata Bench dated September 26, 2019 and Ms Sonu Jain has been appointed as its liquidator.

Notice is hereby given under IBC and Regulations made there under pursuant to consultation and advice of the stakeholders' consultation committee as constituted under Reg. 31A of the IBBI (Liquidation Process) Regulations, 2016 in its meeting held on 28th of February 2022, for SALE OF ADVANCE POWERINFRA TECH LIMITED (IN LIQUIDATION) UNDER REGULATION 32(a) OF THE INSOLVENCY AND BANKRUPTCY BOARD OF INDIA (LIQUIDATION PROCESS) REGULATIONS, 2016 as a GOING CONCERN on 'no recourse basis'.

Note: SPEED INFRACON PVT LTD IS INTERESTED IN TAKING OVER THE ADVANCE POWERINFRA TECH LTD AT A CONSIDERATION OF Rs. 200000, person(s) willing to offer a higher consideration kindly contact the undersigned.

Last Date for submitting the offer: Latest by 4:00 PM on 31st MAY, 2022.

The sale will be subject to orders passed by the Hon'ble NCLT, Hon'ble NCLAT, Hon'ble High Courts, Hon'ble Supreme Court of India and the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 along with Regulations framed there under including guidelines released by the IBBI. Interested parties should email at advancepower.liquidation@gmail.com.

The liquidator reserves the right to accept or reject any or all bids/offer without assigning any reasons thereof and without any notice or liability.

All applicable taxes will be borne by the successful bidder.

Place: Kolkata
Date: 19th MAY 2022

Sonu Jain
Liquidator
Registration No.: IBBI/IPA-001/IP-P00575/2017-2018/11016
Email id: casonujain@gmail.com
Address: Poddar Court Gate No.2, 18 Rabindra Sarani, Suit no:327, Kolkata , West Bengal - 700001

BAJAJ AUTO LIMITED

CIN: L65993PN2007PLC130076
Regd. Office: Mumbai-Pune Road, Akurdi, Pune-411035
Tel: (020) 6610 6804, Fax: (020) 2740 7380
Email: investors@bajajauto.co.in Website: www.bajajauto.com

NOTICE

[For transfer of equity shares to Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority]

Members are hereby informed that pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ('the Rules'), individual intimation letters have been dispatched by the Company at the latest available address to all the concerned members, whose dividend amounts have remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more, giving them an opportunity to claim the said dividend amounts latest by 21 August 2022. Failure to claim the same would lead to transfer of shares to 'DEMAT account of the IEPF Authority'.

Members are requested to note that the dividend declared during the financial year 2014-15, which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF in August/ September 2022.

Further, Members can also check their status of unclaimed dividend and the shares which may fall due for transfer to 'DEMAT Account of the IEPF Authority' as provided in the 'Dividend Information' under 'Investors' section on the website of the Company, viz. <https://www.bajajauto.com/investors/unclaimed-dividend>

The Company will, however, not transfer such shares to the IEPF where there is a specific order of the Court/Tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

All the concerned members are requested to note that if no claim for dividend(s)/intimation is received by the Company, in terms of the aforementioned statutory provisions, the Company will be constrained to transfer the shares, to 'DEMAT Account of the IEPF Authority'.

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said section and rules. Members may claim the dividend and shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authority after following the procedure prescribed in the Rules.

For ready reference, the Rules are made available under the 'Investors' section on the website of the Company <https://www.bajajauto.com/investors/miscellaneous>

For further clarifications or assistance, you may write to us at:

(i) Mohd. Mohsinuddin
Senior Manager
KFin Technologies Limited
Selenium Tower B, Plot 31-32,
Gachibowli Financial District,
Nanakramguda, Hyderabad – 500 032.
Email ID: einward.ris@kfintech.com
Toll Free No. 1800 309 4001

(ii) Dr J Sridhar
Company Secretary
Bajaj Auto Limited
Mumbai-Pune Road,
Akurdi, Pune – 411 035.
Email: natre@bajajauto.co.in
Tel: 020-6610 6804

For Bajaj Auto Limited

Dr J Sridhar
Company Secretary

Place: Pune
Date: 20 May 2022

FINOLEX INDUSTRIES LIMITED

CIN: L40108PN1981PLC024153
Registered Office: Gat No. 399, Village Urse, Taluka Maval, Dist. Pune - 410 506.
Tel No.02114-237251 Fax No.02114-237252 E-mail : investors@finolexind.com Website : www.finolexpipes.com

Extract of audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter & year ended March 31, 2022

Rs. in Crores except Earning per share

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended	Quarter ended	Year Ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended
		31-03-2022 Audited	31-03-2021 Audited	31-03-2022 Audited	31-03-2022 Audited	31-03-2021 Audited	31-03-2022 Audited
1a	Revenue from Operations	1,594.57	1,249.08	4,647.32	1,594.57	1,249.08	4,647.32
1b	Other income	24.76	13.54	83.16	24.76	13.54	82.23
1	Total income	1,619.33	1,262.62	4,730.48	1,619.33	1,262.62	4,729.55
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	259.81	402.05	1,009.41	261.99	405.07	1,007.01
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	635.87	402.05	1,385.47	638.05	405.07	1,383.07
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	493.80	297.33	1,053.47	495.12	298.84	1,051.34
5	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	155.85	380.61	1,039.07	157.26	382.26	1,037.03
6	Paid up Equity share capital (Face value Rs. 2 per share)	124.10	124.10	124.10	124.10	124.10	124.10
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of the year ended on 31st March, 2022	3,739.66			3,803.71		
8	Earnings per share (of Rs.2/- each) not annualised : Basic: Diluted: }	7.96	4.79	16.98	7.98	4.82	16.94

Notes-

1 The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board at their respective meetings held on May 18, 2022.

2 The quarterly standalone and consolidated financial results for the period ended March 31, 2022 are the balancing figures between the audited figures in respect of the year ended March 31, 2022 and the published year-to-date figures up to December 31, 2021, being the date of the end of the third quarter of the current financial year, which were subjected to limited review as required under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

3 The company has consolidated its associate, Finolex Plasson Industries Private Limited in which it holds 46.35% using equity method as per Ind AS 28 - 'Investment in Associates and Joint Ventures'. The company has not consolidated an immaterial associate, Pawas Port Limited, in which the company holds 49.99% equity shares (Rs. 0.05 crores) and has not commenced operations.

4 The above extract has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

5 The Board of Directors at their Meeting held on February 1, 2021 approved the sub-division of each equity share of face value of Rs. 10/- fully paid up into 5 equity shares of face value of Rs. 2/- each fully paid up. The same were approved by the Members on March 26, 2021 through postal ballot and e-voting. The effective date for the subdivision was April 16, 2021. Consequently the split of equity shares had been effected from April 16, 2021. Accordingly, equity shares and earning per shares have been adjusted for share split in accordance with IND AS 33 'Earning Per Share' for all previous periods.

6 The Board of Directors have proposed on May 18, 2022, a Final Dividend of Rs. 2/- per equity share and a Special Dividend of Rs. 2/- per equity share for financial year 2021-22.

7 Consequent to the approval of the Board of Directors at their meeting held on September 15, 2021, the Company has transferred leasehold rights of approx. 34.88 acres of land (out of approx. 70 acres) during the quarter post completion of necessary regulatory approvals and formalities. The Company has accordingly, recognised Rs 376.06 crores net gain, disclosed as exceptional item during this quarter.

8 Previous periods' figures have been re-grouped wherever necessary, to conform to the current period's classification.

9 The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular number CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016. The full format of the financial results and explanatory notes are available on the stock exchange websites at www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.finolexpipes.com.

By order of the Board of Directors
For Finolex Industries Limited
Anil Whabi
Director (Finance)
DIN : 00142052

Pune
May 18, 2022

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

CFS Camlin Fine Sciences

CIN: L74100MH1993PLC075361
Registered Office: Plot No. F/11 & F/12, WICEL, Opp. SEEPZ Main Gate, Central Road, Andheri (E), Mumbai - 400 093.
Tel: 0091-22-67001000; Fax: 28324404; Email: secretarial@camlinfs.com; Website: www.camlinfs.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

(₹ in Lakh)

No.	PARTICULARS	STANDALONE						CONSOLIDATED					
		QUARTER ENDED			YEAR ENDED			QUARTER ENDED			YEAR ENDED		
		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1	Total Income from Operations	20,139.00	20,022.37	16,845.92	68,550.81	60,004.83	38,922.50	38,081.83	32,662.41	1,41,208.91	1,18,710.31		
2	Net Profit from ordinary activities after tax	1,574.77	1,238.10	213.52	2,586.98	828.12	1,332.69	2,715.25	1,571.73	6,037.19	6,535.80		
3	Net Profit for the period after tax and non-controlling interests (after extraordinary items)						1,513.02	2,872.47	1,426.53	6,067.78	5,096.34		
4	Total Comprehensive Income for the period	1,627.67	1,183.37	186.34	2,571.82	790.15	1,014.76	2,536.85	10,874.17	5,260.63	17,885.84		
5	Equity Share Capital	1,569.84	1,276.28	1,274.98	1,569.84	1,274.98	1,569.84	1,276.28	1,274.98	1,569.84	1,274.98		
6	Other Equity				57,664.53	45,188.57				73,223.56	63,065.10		
7	Earnings per share (before and after extraordinary items) (of ₹ 1/-each)												
	- Basic ₹	1.21	0.97	0.17	1.98	0.67	1.16	2.25	1.16	4.65	4.13		
	- Diluted ₹	1.18	0.82	0.15	1.94	0.60	1.14	1.90	1.03	4.56	3.68		

1. The above information is an extract of the detailed format of audited results for the quarter and year ended March 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited results for the quarter and year ended March 31, 2022 are available on the Company's website, www.camlinfs.com and the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

FOR CAMLIN FINE SCIENCES LIMITED

Place : Mumbai
Date : May 19, 2022

Ashish S. Dandekar
Chairman & Managing Director

